

## विशेष सहाय्य योजना.

- १) संजय गांधी निराधार अनुदान योजना.
- २) श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना.
- ३) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना.
- ४) इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना.
- ५) इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना.

### महाराष्ट्र शासन

#### सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

शासन निर्णय क्रमांक : विसयो-२०१८/प्र.क्र.६२/विसयो

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक: २० ऑगस्ट, २०१९

#### वाचा:-

- १) शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र.विसयो-२०१०/प्र.क्र.१७५/विसयो-२, दि. २६ ऑक्टोबर, २०१०.
- २) शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र.विसयो-२०११/प्र.क्र.१२७/विसयो-२, दि. ३१ ऑक्टोबर, २०११.
- ३) शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र.विसयो-२०१२/प्र.क्र.१०२/विसयो-२, दि.०२ एप्रिल, २०१२.
- ४) शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र.विसयो-२०११/प्र.क्र.२२६/विसयो-२, दि. १२ जून, २०१३.
- ५) शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र.विसयो-२०१३/प्र.क्र.४६४/विसयो-१, दि. २७ जून, २०१३.
- ६) शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र.विसयो-२०१३/प्र.क्र.२०६/विसयो-२, दि.२१ जानेवारी, २०१४.
- ७) शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र.समिती-२०१४/प्र.क्र.१६२/विसयो-२, दि. २७ नोव्हेंबर, २०१४.
- ८) शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र.विसयो-२०१५/प्र.क्र.१०५/विसयो-२, दि.०५ मे, २०१५.
- ९) शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र.विसयो-२०१४/प्र.क्र.२६/विसयो-२, दि.२२ जून, २०१५.
- १०) शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र.विसयो-२०१५/प्र.क्र.९४/विसयो-२, दि.०४ ऑगस्ट, २०१५.
- ११) शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र.विसयो-२०१५/प्र.क्र.२८५/विसयो-२, दि.१३ ऑक्टोबर, २०१५.
- १२) शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र.विसयो-२०१५/प्र.क्र.२७५/विसयो-२, दि.०५ जानेवारी, २०१६.
- १३) शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र.विसयो-२०१७/प्र.क्र.२०३/विसयो, दि. ०३ नोव्हेंबर, २०१८.

१४) शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र.विसयो-२०१६/प्र.क्र.२३२/विसयो, दि.११ जून, २०१९.

**प्रस्तावना:-**

राज्यात निराधार, अंध, अपंग, शारिरीक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवा, परित्यक्त्या, देवदासी या सर्व दुर्बल घटकांसाठी अर्थसहाय्य देण्याच्या हेतूने राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध व्यक्तींसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येतात. तसेच केंद्र पुरस्कृत दारिद्र्य रेषेखालील वृद्ध व्यक्तींकरिता इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, विधवा महिलांकरिता इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व दिव्यांग व्यक्तींसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येतात. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत मा.लोकप्रतिनिधी, विविध संघटना, स्वयंसेवा संस्था व अनेक नागरिक यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत होता. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात दरमहा रुपये ६००/- वरून रुपये १०००/- व सदरहू योजनेतील विधवा लाभार्थ्यांना १ अपत्य असल्यास दरमहा रुपये ११०० व २ अपत्य असल्यास रुपये १२०० इतके अर्थसहाय्य देण्याबाबत, मा.मंत्री (वित्त) महोदयांनी सन २०१९-२० या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषणा केली आहे. त्यानुसार सदर योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने दिनांक ०७ ऑगस्ट, २०१९ रोजीच्या मा.मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

**शासन निर्णय:**

विशेष सहाय्य योजना राज्यात राबविण्याबाबत गठीत संजय गांधी निराधार अनुदान समिती, समितीची कार्यकक्षा, योजनेचे निकष, लाभार्थ्यांचा पात्रतेच्या अटी व शर्ती त्याचप्रमाणे अनुदान वाटपाचे करावयाच्या कार्यवाही बाबतचे संदर्भ क्रमांक १ ते १४ येथील शासन निर्णय व परिपत्रके या शासन निर्णयाद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहेत. तसेच विशेष सहाय्य योजना राज्यात राबविण्याकरिता करावयाच्या कार्यपध्दती/कार्यवाही या शासन निर्णयान्वये पुढीलप्रमाणे विहित करण्यात येत आहेत :-

## राज्य पुरस्कृत योजना :-

### (१) संजय गांधी निराधार अनुदान योजना:-

संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधून दारिद्र्य रेषेखालील यादीच्या कुटुंबात नाव नसलेल्या व रु २१०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या पात्र लाभार्थ्यांस मिळणाऱ्या दरमहा रुपये ६००/- अर्थसहाय्यात रुपये ४००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम **दरमहा रुपये १०००/-** अशी करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अपत्य नसलेल्या विधवा लाभार्थ्यांना देण्यात येणा-या दरमहा रुपये ६००/- अर्थसहाय्यात रुपये ४००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम **दरमहा रुपये १०००/-**, १ अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना देण्यात येणा-या दरमहा रुपये ६००/- अर्थसहाय्यात रुपये ५००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम **दरमहा रुपये ११००/-** व २ अपत्य (२ व त्यापेक्षा अधिक अपत्य) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना मिळणा-या दरमहा रुपये ६००/- अर्थसहाय्यात रुपये ६००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम **दरमहा रुपये १२००/-** अशी करण्यात येत आहे.

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या निराधार व्यक्तींना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेमधून रुपये ३००/- निवृत्तीवेतन देण्यात येते. त्याला पूरक असलेल्या राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधून लाभार्थ्यांस देण्यात येणा-या दरमहा रुपये ३००/- अर्थसहाय्यात रुपये ४००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम **दरमहा रुपये १०००/-** (केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ७००/-) अशी करण्यात येत आहे.

तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अपत्य नसलेल्या विधवा लाभार्थ्यांना **दरमहा रुपये १०००/-**(केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ७००/-), १ अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना **दरमहा रुपये ११००/-** (केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ८००/-) व २ अपत्य (२ व त्यापेक्षा अधिक अपत्य) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना **दरमहा रुपये १२००/-** (केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ९००/-) अशी करण्यात येत आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील लाभार्थी ६५ वर्षांचे झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेच्या निकषांच्या अधीन राहून लाभ देण्यात यावा.

योजनेच्या अटी व निकष सोबतच्या परिशिष्ट-१ प्रमाणे राहतील.

**(२) श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना:-**

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून दारिद्र्य रेषेखालील यादीच्या कुटुंबात नाव नसलेल्या व रु २१०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या पात्र लाभार्थ्यांस देण्यात येणा-या दरमहा रुपये ६००/- अर्थसहाय्यात रुपये ४००/- इतकी वाढ करून अर्थसहाय्याची रक्कम **दरमहा रुपये १०००/-** अशी करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अपत्य नसलेल्या विधवा लाभार्थ्यांना देण्यात येणा-या दरमहा रुपये ६००/- अर्थसहाय्यात रुपये ४००/- इतकी वाढ करून अर्थसहाय्याची रक्कम **दरमहा रुपये १०००/-**, १ अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना देण्यात येणा-या दरमहा रुपये ६००/- अर्थसहाय्यात रुपये ५००/- इतकी वाढ करून अर्थसहाय्याची रक्कम **दरमहा रुपये ११००/-** व २ अपत्य (२ व त्यापेक्षा अधिक अपत्य) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना देण्यात येणा-या दरमहा रुपये ६००/- अर्थसहाय्यात रुपये ६००/- इतकी वाढ करून अर्थसहाय्याची रक्कम **दरमहा रुपये १२००/-** अशी करण्यात येत आहे.

६५ वर्ष व ६५ वर्षावरील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या निराधार व्यक्तींना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेमधून ६५ ते ७९ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना दरमहा रुपये २००/- आणि ८० वर्ष व त्यापेक्षा अधिक वयोगटातील लाभार्थ्यांना दरमहा रुपये ५००/- अर्थसहाय्य देण्यात येते. त्याला पूरक असलेल्या राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून लाभार्थ्यांस देण्यात येणा-या दरमहा अनुक्रमे रुपये ४०० व रुपये १००/- अर्थसहाय्यात प्रत्येकी दरमहा रुपये ४००/- इतकी वाढ करून अर्थसहाय्याची रक्कम **दरमहा रुपये १०००/-** (६५ ते ७९ वर्ष वयोगटासाठी केंद्र शासनाचे रुपये २००/- व राज्य शासनाचे रुपये ८००/-) तर (८० वर्ष व त्यापेक्षा अधिक वयोगटाकरीता केंद्र शासनाचे रुपये ५००/- व राज्य शासनाचे रुपये ५००/-) अशी करण्यात येत आहे.

तसेच दारिद्र्य रेषेखालील श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अपत्य नसलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रुपये १०००/- (केंद्र शासनाचे ६५ ते ७९ वर्ष या वयोगटासाठी रुपये २००/- व राज्य शासनाचे रुपये ८००/- तर ८० वर्ष व त्यावरील वयोगटाकरीता केंद्र शासनाचे रुपये ५००/- व राज्य शासनाचे रुपये ५००/-), १ अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रुपये ११००/- (केंद्र शासनाचे ६५ ते ७९ वर्ष वयोगटासाठी रुपये २००/- व राज्य शासनाचे रुपये ९००/- तर ८० वर्ष व त्यावरील वयोगटाकरीता केंद्र शासनाचे रुपये ५००/- व राज्य शासनाचे रुपये ६००/-) व २ अपत्य (२ व त्यापेक्षा अधिक अपत्य) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रुपये १२००/- (केंद्र शासनाचे ६५ ते ७९ वर्ष वयोगटाकरीता रुपये २००/- व राज्य शासनाचे रुपये १०००/- तर ८० वर्ष व त्यावरील वयोगटाकरीता केंद्र शासनाचे रुपये ५००/- व राज्य शासनाचे रुपये ७००/-) अशी करण्यात येत आहे.

या योजनेच्या अटी व निकष सोबतच्या परिशिष्ट-२ प्रमाणे राहतील.

### केंद्र पुरस्कृत योजना :-

#### (३) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना:-

या योजनेमध्ये ग्रामीण भागाकरिता ग्राम विकास भागाने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या सर्वेक्षणानुसार व शहरी भागासाठी नगर विकास विभागाने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या घेतलेल्या सर्वेक्षणानुसार फक्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या ६५ वर्ष व ६५ वर्षावरील सर्व व्यक्ती पात्र होतील. सदर योजनेतील ६५ ते ७९ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून दरमहा रु. २००/- तर ८० वर्ष व त्यावरील वयोगटाकरीता लाभार्थ्यांना दरमहा रुपये ५००/- अर्थसहाय्य देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून देण्यात येणा-या अनुक्रमे रु.४००/- व रुपये १००/- अर्थसहाय्यात प्रत्येकी रुपये ४००/- इतकी वाढ करून अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये १०००/- (६५ ते ७९ वर्ष वयोगटासाठी केंद्र शासनाचे रुपये २००/- व राज्य शासनाचे रुपये ८००/-तर ८० वर्ष व त्यावरील वयोगटाकरीता केंद्र शासनाचे रुपये ५००/- व राज्य शासनाचे रुपये ५००/-) अशी करण्यात येत आहे.

तसेच दारिद्र्य रेषेखालील इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेतील अपत्य नसलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा

**रुपये १०००/-** (केंद्र शासनाचे ६५ ते ७९ वर्ष वयोगटासाठी रुपये २००/- व राज्य शासनाचे रुपये ८००/- तर ८० वर्ष व त्यावरील वयोगटाकरीता केंद्र शासनाचे रुपये ५००/- व राज्य शासनाचे रुपये ५००/-), १ अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना **दरमहा रुपये ११००/-** (केंद्र शासनाचे ६५ ते ७९ वर्ष वयोगटासाठी रुपये २००/- व राज्य शासनाचे रुपये ९००/- तर ८० वर्ष व त्यावरील वयोगटाकरीता केंद्र शासनाचे रुपये ५००/- व राज्य शासनाचे रुपये ६००/-) व २ अपत्य (२ व त्यापेक्षा अधिक अपत्य) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना **दरमहा रुपये १२००/-** (केंद्र शासनाचे ६५ ते ७९ वर्ष वयोगटाकरीता रुपये २००/- व राज्य शासनाचे रुपये १०००/- तर ८० वर्ष व त्यावरील वयोगटाकरीता केंद्र शासनाचे रुपये ५००/- व राज्य शासनाचे रुपये ७००/-) अशी करण्यात येत आहे.

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेले संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील लाभार्थी ६५ वर्षांचे झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेमध्ये या योजनांच्या निकषांच्या अधिन राहून लाभ देण्यात यावा.

त्याचप्रमाणे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना या दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांचे वय ८० वर्ष झाल्यास त्या लाभार्थ्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचा लाभ देण्यात यावा.

या योजनेच्या अटी व निकष सोबतच्या परिशिष्ट-३ प्रमाणे राहतील.

#### **(४) इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना:-**

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या ४० ते ७९ वर्ष वयोगटातील विधवा महिला, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेमध्ये केंद्र शासनाकडून लाभार्थ्यांला रुपये ३००/- दरमहा देण्यात येतात. त्याला पूरक असलेल्या राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधून लाभार्थ्यांस देण्यात येणा-या दरमहा रुपये ३००/- अर्थसहाय्यात रुपये ४००/- इतकी वाढ करून अर्थसहाय्याची रक्कम **दरमहा रुपये १०००/-** (केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ७००/-) अशी करण्यात येत आहे.

तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेतील अपत्य नसलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रुपये १०००/- (केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ७००/-), १ अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना **दरमहा रुपये ११००/-** (केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ८००/-) व २ अपत्य ( २ व त्यापेक्षा अधिक अपत्य) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना **दरमहा रुपये १२००/-** (केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ९००/-) अशी करण्यात येत आहे.

या योजनेच्या अटी व शर्ती केंद्र शासनाच्या कार्यालयीन ज्ञापन क्रमांक जे - ११०१२ / १ / २००९ एनएसएपी, दि. ३०.९.२००९ नुसार राहतील. सदर अटी / शर्ती संक्षिप्तपणे सोबतच्या परिशिष्ट-४ मध्ये दर्शविल्या आहेत.

#### (५) इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना:-

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या अपंग लाभार्थ्यांपैकी, फक्त १८ ते ७९ वर्ष वयोगटातील व ८० टक्क्याहून जास्त अपंगत्व असलेले तसेच एक किंवा बहुअपंगत्व असलेले (दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व) लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेमध्ये निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र राहतील. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेमध्ये केंद्रशासनाकडून लाभार्थ्यांना दरमहा रुपये ३००/- अर्थसहाय्य देण्यात येते. त्याला पूरक असलेल्या राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधून लाभार्थ्यांस देण्यात येणा-या दरमहा रुपये ३००/- अर्थसहाय्यात रुपये ४००/- इतकी वाढ करून अर्थसहाय्याची रक्कम **दरमहा रुपये १०००/-** (केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ७००/-) करण्यात येत आहे.

तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेतील अपत्य नसलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रुपये १०००/- (केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ७००/-), १ अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना **दरमहा रुपये ११००/-** (केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ८००/-) व २ अपत्य ( २ व त्यापेक्षा अधिक अपत्य) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना **दरमहा रुपये १२००/-** (केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ९००/-) अशी करण्यात येत आहे.

या योजनेच्या अटी व शर्ती केंद्र शासनाच्या कार्यालयीन ज्ञापन क्रमांक जे - ११०१२ / १ / २००९ एनएसएपी, दि. ३०.९.२००९ नुसार राहतील. सदर अटी / शर्ती संक्षिप्तपणे सोबतच्या परिशिष्ट-५ मध्ये दर्शविल्या आहेत.

संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजनांसाठी योजनेसाठी अर्ज करण्याची पध्दत, समितीचे गठन, कार्यपध्दती, समितीच्या बैठका परिशिष्ट-१, नमुना-दोन प्रमाणे राहिल.

२. संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी “ज्या व्यक्तीचे किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबाचे उत्पन्न, स्थावर / जंगम मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न वा सज्ञान मुलाकडून व इतर व्यक्तीकडून मिळत असलेली मदत असे सर्व एकत्रित करुन त्यांचे कायमस्वरुपी चरितार्थ चालविण्याकरीता पुरेसे उत्पन्न नसल्यास अशा व्यक्तीस / कुटुंबास” निराधार समजण्यात यावे.

३. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत एका कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास लाभार्थ्यांची स्वतंत्रपणे गणना करण्यात येऊन अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे.

४. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची मुले २५ वर्षाची होईपर्यंत किंवा नोकरी मिळेपर्यंत (शासकीय/निमशासकीय/खाजगी) यामध्ये जे अगोदर घडेल तोपर्यंत लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा. मुलाला नोकरी मिळाल्यानंतर (शासकीय/निमशासकीय /खाजगी) मुलाचे व कुटुंबाचे उत्पन्न विचारात घेऊन लाभार्थ्यांची पात्रता ठरविण्यात यावी.

मात्र ज्या लाभार्थ्यांना फक्त मुलीच असतील अशा लाभार्थ्यांच्या बाबतीत मुलीचे वय २५ वर्ष झाले अथवा त्यांना नोकरी लागली किंवा त्यांचे लग्न होऊन त्या सासरी गेल्या तरीसुद्धा लाभ चालू राहिल.

५. विशेष सहाय्य योजनेसाठी लाभार्थ्यांकडून जातीचे प्रमाणपत्राची सक्ती न करता विहित प्रपत्रातील स्वयंघोषणापत्र घेण्यात यावे. सदरचे स्वयंघोषणापत्र इतर शासकीय / खाजगी कामासाठी ग्राह्य धरण्यात येऊ नये. स्वयंघोषणापत्राचा विहित प्रपत्र सोबतच्या परिशिष्ट-१ नमुना नऊ मध्ये दर्शविला आहे.

६. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनांकरिता दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा रु. ५०,०००/- असून दिव्यांग लाभार्थी वगळून इतर सर्व लाभार्थ्यांसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा रु.२९,०००/- अशी राहिल.

७. विशेष सहाय्य योजनेमधील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण दर महिन्याच्या १ तारखेलाच नियमितपणे करण्यात यावे.



८. विशेष सहाय्य योजनेसाठी पात्र नवीन लाभार्थ्याकरिता आधार कार्ड सक्तीचे राहिल. तसेच विशेष सहाय्य योजनेमधील सध्याच्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड संबंधित योजनेशी ३ महिन्यांच्या आत संलग्न करण्याचे बंधनकारक राहिल. नवीन पात्र लाभार्थ्यांचे आधार कार्ड योजनेशी संलग्न केल्यानंतरच तसेच सध्याच्या लाभार्थ्यांचे ३ महिन्यांनंतर आधार कार्ड योजनेशी संलग्न केल्यानंतरच अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे.

९. सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी दिनांक ०१ सप्टेंबर, २०१९ पासून करण्यात यावी.

१०. या योजनांखालील लाभार्थ्यांची संख्या, देय अर्थसहाय्याचे व खर्चाचे मासिक अहवाल परिशिष्ट-१२, परिशिष्ट-१३, परिशिष्ट-१४, परिशिष्ट-१५ मधील नमुना - एक मध्ये तहसिलदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावेत आणि परिशिष्ट-१२, परिशिष्ट-१३, परिशिष्ट-१४, परिशिष्ट-१५ मधील नमुना - दोन, नमुना-तीन मध्ये जिल्हाधिकारी / विभागीय आयुक्त यांनी त्रैमासिक / वार्षिक अहवाल शासनास सादर करण्याची दक्षता घ्यावी. तसेच सध्या लाभ मिळणाऱ्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्य नियमितपणे विहित कालमर्यादेत देण्यात यावे.

११. हा शासन निर्णय, नियोजन विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक ११६/१४१३, दिनांक ११.०७.२०१९ व वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक ४१८/व्यय-१४, दिनांक २४.०७.२०१९ अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक २०१९०८२११२१२४६९९२२ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सं. गि. पाटील)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

सोबत : परिशिष्ट-१ ते परिशिष्ट-१५

प्रति,

- १) मा. राज्यपालांचे सचिव
- २) मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,

- ३) सर्व जिल्ह्यांचे पालक मंत्री,
- ४) सर्व मंत्र्यांचे खाजगी सचिव,
- ५) सर्व राज्यमंत्र्यांचे खाजगी सचिव,
- ६) सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष,
- ७) मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई,
- ८) महालेखापाल, महाराष्ट्र १/२, (लेखा परिक्षा / लेखा अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर.
- ९) सचिव, ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, कृषि भवन, नवी दिल्ली,
- १०) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई,
- ११) संचालक, नागरी प्रशासन, नवीन प्रशासकीय इमारत, मुंबई,
- १२) वित्त विभाग (व्यय-१४ / अर्थसंकल्प-७), मंत्रालय, मुंबई,
- १३) सर्व मंत्रालयीन विभाग/सर्व विभागीय आयुक्त /सर्व महापालिका आयुक्त / सर्व पोलीस आयुक्त
- १४) सर्व जिल्हाधिकारी / सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक / सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- १५) संचालक ,लेखा व कोषागारे, मुंबई
- १६) संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई,
- १७) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- १८) विभागीय समाजकल्याण अधिकारी (मुंबई/नाशिक/पुणे/औरंगाबाद/अमरावती/ नागपूर)
- १९) सर्व उप विभागीय अधिकारी/उप जिल्हाधिकारी (प्रांत अधिकारी) / सर्व तहसिलदार,
- २०) सर्व कोषागार अधिकारी / सर्व उप कोषागार अधिकारी,
- २१) सर्व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी,
- २२) सर्व अधिकारी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई,
- २३) निवड नस्ती, विसयो.

परिशिष्ट-१

नमुना- एक

संजय गांधी निराधार अनुदान योजना

पात्रतेचे निकष, अटी व शर्ती

१	किमान १५ वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
२	वय- किमान १८ ते ६५ वर्षापेक्षा कमी असावे.
३	<b>कुटुंबाचे उत्पन्न-</b> कुटुंबाचे नांव ग्रामीण / शहरी भागाच्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असावे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दिव्यांग लाभार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रुपये ५०,०००/- तर इतर सर्व लाभार्थ्यांकरीता रुपये २९,०००/- पर्यंत .
४	<p><b>आर्थिक सहाय्य / निवृत्तीवेतन-</b></p> <p>१) दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नांव नसलेल्या व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.२९,०००/- पर्यंत असलेल्या लाभार्थ्यांना दरमहा रु.१०००/- प्रति लाभार्थी अर्थसहाय्य मिळेल. तसेच सदर योजनेतील अपत्य नसलेल्या विधवा लाभार्थ्यांना अर्थसहाय्याची रक्कम <b>दरमहा रुपये १०००/-</b> व १ अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना अर्थसहाय्याची रक्कम <b>दरमहा रुपये ११००/-</b> आणि २ अपत्य (२ व त्यापेक्षा अधिक अपत्य) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना मिळणाऱ्या दरमहा <b>रुपये १२००/-</b> प्रतिलाभार्थी अर्थसहाय्य मिळेल.</p> <p>२) दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीतील केंद्र शासनाकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेमधून दरमहा रु.३००/- अर्थसहाय्य देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून दरमहा रुपये ७००/- असे एकूण <b>दरमहा रु.१०००/-</b> प्रतिलाभार्थी अर्थसहाय्य मिळेल.</p> <p>तसेच केंद्र शासनाकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेमधून दरमहा रु.३००/- देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून अपत्य नसलेल्या, १ अपत्य असलेल्या व २ अपत्य (२ व त्यापेक्षा अधिक अपत्य) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना अनक्रमे दरमहा रु.७००/-, रु.८००/- व रु.९००/- असे एकूण अनुक्रमे <b>दरमहा रु.१०००/- रु.११००/- व रु.१२००/-</b> प्रतिलाभार्थी अर्थसहाय्य मिळेल.</p>

<p>५</p>	<p><b>पात्रतेची अर्हता-</b></p> <p>१) अपंगातील अस्थिव्यंग, अंध, मुकबधिर, कर्णबधिर, मतिमंद इत्यादि प्रवर्गातील स्त्री व पुरुष.</p> <p>२) क्षयरोग, पक्षाघात, प्रमस्तीष्कघात, कर्करोग, एड्स (एचआयव्ही +), कुष्ठरोग, सिकलसेल व सार्वजनिक आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या दुर्धर आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे स्त्री व पुरुष.</p> <p>३) निराधार पुरुष/महिला/तृतीयपंथी, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळणाऱ्या किंवा या योजनेखालील विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणाऱ्या महिला, परित्यक्ता, देवदासी, अत्याचारित महिला व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला व तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुटूंब प्रमुखाच्या पत्नीस इ.</p> <p>४) १८ वर्षाखालील अनाथ, अपंग, सिकलसेलग्रस्त व अन्य दुर्धर आजाराने ग्रस्त मुले / मुली असतील तर त्यांना पालकांमार्फत लाभ देण्यात यावा.</p> <p>५) ३५ वर्ष व त्यावरील अविवाहीत स्त्री जर तिला कुठलाही आधार नसेल, तर तिला लाभ देण्यात यावा. मात्र तिचा विवाह झाल्यास ती स्वतःहून लाभ बंद करण्यास अर्ज करेल, असे बंधपत्र घेण्यात यावे.</p> <p>६) घटस्फोटीत मुस्लिम स्त्रीबाबत तिच्या सासर किंवा माहेरच्या वास्तव्याच्या परिसरातील मस्जिदमधील काझीने तहसिलदारासमोर त्या स्त्रीच्या घटस्फोटासंदर्भात तहसिलदारांकडे शपथपत्र सादर करणे आवश्यक राहिल अथवा गावांमध्ये/शहरामध्ये मुस्लिम समाजासाठी धार्मिक कार्य करण्यासाठी जी रजिस्टर संस्था असेल त्या संस्थेने ठराव करून दिल्यास त्यानंतर तिला सदर योजनेचा लाभ देण्यात यावा.</p> <p>७) आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न या योजनेखालील विहित उत्पन्नापेक्षा कमी असल्यास ते कुटूंब.</p>
<p>६</p>	<p><b>१) वयाचा दाखला-</b> ग्रामपंचायतीच्या/नगरपालिकेच्या/महानगरपालिकेच्या जन्मनोंद वहीतील उताऱ्याची साक्षांकित प्रत किंवा शाळा सोडल्याचा दाखला, किंवा शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा किंवा आधार कार्ड इ. पुरावे तपासून ग्रामीण/नागरी रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैद्यकिय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला.</p> <p><b>२) वैद्यकिय प्रमाणपत्राच्या आधारे नमूद केलेले वय व सकृतदर्शनी दिसणारे वय यामध्ये तफावत नसेल यांची दक्षता घ्यावी. त्याप्रमाणे सर्वच वयाच्या दाखल्यावर वैद्यकिय अधिकाऱ्याचे नांव, त्यांचा नोंदणी क्रमांक व या दाखल्याला कोणत्या वैद्यकिय मंडळासमोर आव्हान देता येईल याची नोंद वैद्यकिय प्रमाणपत्रात नमूद करणे आवश्यक आहे.</b></p> <p><b>३) उत्पन्नाचा दाखला-</b> तहसिलदार किंवा उप विभागीय अधिकारी यांनी दिलेला दाखला (अर्जदाराकडून रु.५/- च्या Court Fee Stamp वर प्राप्त झालेल्या अर्जानुसार) (अर्जाचा नमुना परिशिष्ट-१० मध्ये दिला आहे) किंवा दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये त्या व्यक्ती / कुटुंबाचा समावेश असल्याबद्दलचा सांक्षांकित उतारा.</p>

	<p><b>४) रहिवाशी दाखला-</b> ग्रामसेवक/तलाठी/मंडळ निरीक्षक यांनी दिलेला रहिवाशी असल्याबाबतचा दाखला किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला रहिवाशी दाखलाही ग्राह्य धरण्यात येईल.</p> <p><b>५) अपंगाचे प्रमाणपत्र-</b> अस्थिव्यंग, अंध, मुकबधिर, कर्णबधिर, मतिमंद यांचे अपंगत्वाबाबत अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ मधील तरतूदीप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हील सर्जन) यांचे प्रमाणपत्र.</p> <p><b>६) असमर्थतेचा / रोगाचा दाखला--</b> जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हील सर्जन), शासकीय रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक यांनी दिलेला दाखला.</p> <p><b>७) कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी किंवा शासन अनुदानित निवासगृहाचा आंतरवासी नसल्याबाबतचा दाखला-</b></p> <p><b>८) तहसिलदार किंवा ग्रामसेवक / तलाठी यांच्या शिफारशीवरून दिलेला दाखला व महिला व बाल कल्याण अधिकारी यांनी दिलेला दाखला.</b></p> <p><b>९) अनाथ असल्याचा दाखला-</b> ग्रामसेवक / मुख्याधिकारी / प्रभाग अधिकारी यांनी दिलेला व गटविकास अधिकारी / प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी सांक्षाकित केलेला दाखला.</p> <p><b>१०) एड्स (एचआयव्ही +) ग्रस्त व तृतीयपंथी प्रवर्गासाठी सक्षम वैद्यकिय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहिल.</b></p>
<p>८</p>	<p>या योजनेखाली लाभ मिळण्यासाठी अर्जदाराच्या अपत्य संख्येची अट राहणार नाही.</p>
<p>९</p>	<p><b>(अ)</b> अपंगातील अस्थिव्यंग, अंध, मुकबधिर, मतिमंद या सर्व प्रवर्गातील अपंगांना या योजनेचा लाभ मिळण्याकरिता त्यांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न या योजनेत पात्र होण्यासाठी रुपये ५०,०००/- पर्यंत असावे.</p> <p><b>(ब)</b> अस्थिव्यंग, अंध, मुकबधिर, कर्णबधिर, मतिमंद यांचे अपंगत्वाबाबत अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ मधील तरतूदीप्रमाणे निर्णय होईल. (किमान ४० % अपंगत्व असलेल्या व्यक्ती या योजनेखाली लाभ घेण्यास पात्र ठरतील) यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हील सर्जन) यांचे प्रमाणपत्र बंधनकारक राहिल.</p>
<p>१०</p>	<p>शारिरीक छळवणूक झालेल्या अथवा बलात्कार झालेल्या अत्याचारित स्त्रियांच्या बाबतीत जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हील सर्जन) व महिला व बाल विकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र तसेच बलात्कार संबंदात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाची नोंद झाल्याचे पोलीस ठाण्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक राहिल.</p>
<p>११</p>	<p><b>(अ)</b> घटस्फोट प्रक्रियेतील स्त्रिया, ज्या पती-पत्नीने कायदेशीर घटस्फोट मिळण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे, परंतु घटस्फोट मिळण्याची अंतिम कार्यवाही झालेली नाही, अशा कालावधीत पतीपासून वेगळ्या राहणाऱ्या स्त्रियांनी रितसर घटस्फोट मिळण्यासाठी न्यायालयाकडे केलेल्या अर्जाची सत्य प्रत व पतीपासून वेगळी राहत असल्याबद्दलचे संबंधित गावच्या तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्तरित्या दिलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल. तसेच शहरी भागासाठी तलाठी किंवा नगरपालिका / महानगरपालिकांचे कर निरीक्षक यांनी दिलेले प्रमाणपत्र आवश्यक राहिल.</p>

	<p>(ब) घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळणाऱ्या किंवा या योजनेत विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणाऱ्या महिला अनुदान मिळण्यास पात्र राहतील. घटस्फोट झाल्याबाबत न्यायालयाच्या निर्णयाची प्रत व पोटगीची रक्कम याबाबतचा पुरावा सादर करणे आवश्यक राहिल.</p> <p>(क) परित्यक्त्या स्त्रियांच्या बाबतीत ज्या स्त्रीला एक वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून पतीने सोडले आहे किंवा तिला पती नांदवत नाही व त्यामुळे अशा स्त्रीला स्वतंत्रपणे किंवा नातेवाईकाकडे राहावे लागते, अशा स्त्रिया पात्र असतील. याबाबत तलाठी व ग्रामसेवक यांचा संयुक्त दाखला आवश्यक राहिल.</p> <p>शहरी भागामध्ये तलाठी वा नगरपालिका / महानगरपालिकांचे कर निरीक्षक यांनी दिलेले प्रमाणपत्र आवश्यक राहिल.</p>
१२	<p>वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या स्त्रियांच्या बाबतीत, महिला व बालविकास अधिकाऱ्यांचे अशा महिलेला वेश्या व्यवसायातून मुक्त केल्याचे प्रमाणपत्र व तिला शासनाच्या अन्य योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ मिळत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल.</p>
१३	<p>अनाथ मुले-मुली म्हणजे आई-वडील मृत्यूमुखी पडल्यामुळे अनाथ झालेली व कोणत्याही शासकीय/निमशासकीय/शासन अनुदानित अनाथ आश्रमात न राहाणारे मुले-मुली यांना लाभ मिळेल. आई-वडील मृत्यूमुखी पडल्यामुळे अनाथ असल्याबद्दल तलाठी व ग्रामसेवक यांचे व संबंधित महिला व बाल विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहिल. अनाथ मुले / मुलींना देय असलेले अर्थसहाय्य हे लाभार्थी सज्जान होईपर्यंत त्यांच्या संबंधित पालकांना देण्यात येईल.</p>
१४	<p>विधवा ज्या स्त्रीच्या पतीचे निधन झाले आहे अशी स्त्री या योजनेखाली लाभ मिळण्यास पात्र राहिल. पतीचे निधन झाल्याबद्दल संबंधित ग्रामपंचायत/नगरपरिषद/महानगरपालिकेच्या मृत्यू नोंदवहीतील उतारा सादर करणे आवश्यक राहिल.</p>
१५	<p>शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ घेत असलेली व्यक्ती संजय गांधी निराधार अनुदान योजनेखाली लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.</p>
१६	<p>संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील लाभार्थी ६५ वर्षांचे झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेमध्ये या योजनांच्या निकषांच्या अधिन राहून सामावून घेतले जाईल.</p>
१७	<p>एखाद्या विशिष्ट प्रकरणी शासनाकडे प्राप्त झालेल्या व विहित अटी पूर्ण करित असलेल्या अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्याचे अधिकार शासनालासुध्दा राहतील.</p>

\*\*\*\*\*

**परिशिष्ट-१**

**नमुना- दोन**

अर्ज मंजूर करण्याची पध्दत.

संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना.

**(१) अर्ज करण्याची पध्दत :**

- (अ) अर्जदार या शासन निर्णयानुसार आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी निर्धारित केलेल्या, परिशिष्ट-१ मधील नमुना तीन मधील अर्जाच्या दोन प्रतीमध्ये, तो रहात असलेल्या भागातील संबंधित तलाठयाकडे अर्ज करील.
- (ब) अशा अर्जासोबत लाभार्थ्यांच्या पात्रतेच्या अटीच्या पुष्ट्यर्थ संबंधित कागदपत्रे व प्रमाणपत्रे जोडण्यात यावीत. नमूद केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडून अशा प्रमाणपत्रांच्या व कागदपत्रांच्या दोन प्रती अर्जदाराने मिळावाव्यात.
- (क) तलाठी यांनी त्यांच्याकडे प्राप्त अर्जाची तपासणी करून अर्जासोबत जी कागदपत्रे जोडण्यात आली आहेत, त्यांची व अर्ज कोणत्या योजनेसाठी दिलेला आहे, याची सविस्तर नोंद नोंदवहीमध्ये घ्यावी व अर्जदाराला विहित नमुन्यात पोच पावती द्यावी. तलाठी यांनी नोंदवही ठेवणे व त्यामध्ये अर्जाची नोंद ठेवणे बंधनकारक राहिल.
- (ड) तलाठी यांनी प्राप्त अर्जाची व त्यासोबतच्या कागदपत्राची छाननी व पडताळणी करून अर्ज संबंधित तहसिलदार / नायब तहसिलदार यांचेकडे पाठवावेत.

**(२) तहसिलदार / नायब तहसिलदार यांच्याकडे आलेल्या अर्जाची छाननी :**

- (अ) संबंधित तहसिलदार /नायब तहसिलदार यांच्याकडे आलेले अर्ज, प्राप्त तारखेनुसार लावण्यात येतील व त्यांना नोंदणी क्रमांक देऊन एका स्वतंत्र नोंदवहीमध्ये त्याची नोंद घेण्यात येईल.
- (ब) आलेल्या अर्जाची छाननी व प्रत्यक्ष पडताळणी संबंधित तहसिलदार /नायब तहसिलदार यांनी करावी व समितीचे सदस्य सचिव म्हणून तहसिलदार यांनी अर्जदारांची यादी संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीसमोर प्रत्येक महिन्यास निर्णयासाठी ठेवावी.
- (क) प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी समितीने करावी व छाननीनंतर लाभार्थ्यांची निवड समितीने करावी. अशी निवड झाल्यानंतर पात्र व अपात्र लाभार्थ्यांची यादी सूचना फलकावर लावण्यात यावी.

- (ड) अर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना कळवावे आणि ज्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आलेले आहेत त्यांनाही कारणासह कळवावे.
- (इ) अर्जाच्या छाननीमध्ये सदस्य सचिवांनी नामंजूर करण्याचे प्रस्तावित केलेले, पण समितीने पात्र ठरविलेल्या अर्जाबाबत उप विभागीय अधिकारी (महसूल) पुनर्विलोकन करून निर्णय घेतील.
- (ई) लाभार्थ्यांची यादी ग्रामसभा / प्रभाग सभेला माहितीसाठी पाठवावी. सदर पात्र तसेच अपात्र अर्जदारांची यादी ग्रामपंचायतीच्या व प्रभाग कार्यालयाच्या सुचना फलकावर लावावी. सदर यादीचे वाचन ग्राम सभेत व प्रभाग कार्यालयात करावे. ग्रामसभेने / प्रभाग कार्यालयाने काही व्यक्तींची चुकीची निवड झाली आहे, असे पुराव्यासह कळविल्यास अशा अर्जाची पडताळणी करून समितीसमोर फेरविचारार्थ ठेवावेत.

(फ) केंद्र शासनाच्या निकषानुसार वर्षातून दोनदा ग्रामसभेच्या स्तरावर अपात्र लाभार्थी शोध मोहिम घ्यावी.

**(३) आर्थिक सहाय्य मंजूर करणे व तिचे वितरण :**

या शासन निर्णयानुसार द्यावयाचे आर्थिक सहाय्य संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीमार्फत मंजूर केले जाईल. नव्याने मंजूर करण्यात आलेल्या प्रकरणातील लाभार्थ्यांची माहिती दर महिन्यास शासनाला कळविण्यात यावी.

**(४) संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची रचना :-**

अ.क्र.	तपशील	पद
१.	मा.पालकमंत्री यांनी शिफारस केलेली संबंधित तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती.	अध्यक्ष
२.	मागासवर्गीय (अ.जा./अ.ज.) अशासकीय प्रतिनिधी (एक)	सदस्य
३.	महिला अशासकीय प्रतिनिधी (एक)	सदस्य
४.	इतर मागासवर्गीय / वि.जा.भ.ज. प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी (दोन),	सदस्य
५.	सर्वसाधारण प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी (एक)	सदस्य
६.	अपंग प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी (एक)	सदस्य
७.	संबंधित तालुक्यातील शासन नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेचा अशासकीय प्रतिनिधी (एक)	सदस्य
८.	संबंधित तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती, अशासकीय प्रतिनिधी (एक)	सदस्य
९.	संबंधित तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक, अशासकीय प्रतिनिधी (एक)	सदस्य
१०.	पंचायत समितीचे गटविकास अधिकारी / मुख्य अधिकारी, नगरपालिका / प्रभाग अधिकारी, महानगरपालिका (शासकीय प्रतिनिधी)	सदस्य
११.	तहसिलदार / नायब तहसिलदार (शासकीय प्रतिनिधी)	सदस्य सचिव



वरीलप्रमाणे संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची रचना केल्यानंतर या समितीची संख्या १२ (शासकीय व अशासकीय अध्यक्ष व सदस्यासह) इतकी राहिल. सदर समितीतील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या संबंधित जिल्हयाचे मा.पालकमंत्री महोदयांच्या शिफारशीनुसार करावयाच्या आहे.

जिल्हयाचे पालकमंत्री, अध्यक्ष तसेच अशासकीय सदस्य यांच्या नावाची शिफारस जिल्हाधिकारी यांच्याकडे करतील व त्याप्रमाणे जिल्हाधिकारी तसे आदेश निर्गमित करतील.

या समितीमधील काही सदस्यांच्या नियुक्त्या करावयाच्या बाकी असल्यास किंवा अध्यक्ष / सदस्य यांच्या मृत्यूमुळे ते पद रिक्त झाल्यास, पालक मंत्र्यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी त्या पदांवरील नियुक्त्याबाबतचे आदेश निर्गमित करतील.

संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना या योजनेमधील अर्ज तहसिलदार यांनी छाननी / पडताळणी करावी. त्यानंतर सदर अर्ज संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीसमोर मंजूरीकरीता ठेवण्यात यावेत. संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीने मंजूरी दिलेल्या सर्व लाभार्थ्यांच्या यादीचे, त्या-त्या गावातील ग्राम सभेसमोर वाचन करण्यात यावे.

एखाद्या समितीमधील अध्यक्ष किंवा सदस्य यांना कमी करणे किंवा त्याऐवजी अन्य व्यक्तीस अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून नेमण्यास, पालकमंत्री यांनी जिल्हाधिका-यांकडे शिफारस केली तर जिल्हाधिकारी, शासनाची पूर्व मान्यता घेऊन सुधारित आदेश निर्गमित करतील. **अशी पूर्वमान्यता न घेतल्यास ती अनियमितता समजली जाईल.**

तसेच एखाद्या समितीने (अध्यक्ष / सदस्य) गैरव्यवहार केल्यास, लाभार्थी अपात्र आढळून आल्यास संबंधित जिल्हाधिकारी यांनी सदर समिती (अध्यक्ष / सदस्य) खारीज / रद्द करतांना शासनाची पूर्वमान्यता घेऊन आदेश निर्गमित करतील.

विशेष सहाय्य कार्यक्रमांतील विविध योजनेतील अर्जदारांचे अर्ज मंजूर करताना गैरव्यवहार झाल्यास लाभार्थी अपात्र आढळून आल्यास संबंधित जिल्हाधिकारी यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष व

अशासकीय सदस्य यांचेवर देखील शासकीय सदस्याप्रमाणे जबाबदारी निश्चित करावी व त्वरीत तपास करुन दोषीवर गुन्हे दाखल करावेत.

वरील समितीमधील अध्यक्षांसह इतर अशासकीय प्रतिनिधींच्या नावांची शिफारस जिल्हयाचे पालकमंत्री संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडे करतील. त्यानुसार जिल्हाधिकारी समिती गठणाचे आदेश तात्काळ काढतील. अशा पध्दतीने समिती गठीत होईपर्यंतच्या कालावधीत तसेच जिल्हयाचे पालकमंत्री यांनी अध्यक्ष व अशासकीय सदस्य यांची नावे संबंधित जिल्हाधिकार्यांना दिली नाहीत अशा प्रसंगी जिल्हाधिकारी संबंधित तालुक्याचे तहसिलदार (सं.गां.यो.) यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे अर्ज मंजूरीबाबत पुढील कार्यवाही करतील. संबंधित तहसिलदार (सं.गां.यो.) यांनी लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ती सर्व चौकशी करुन योजनेच्या निकषांच्या अधीन राहून एका महिन्याच्या कालावधीत सर्व अर्ज निकाली काढावेत.

समितीमध्ये लाभार्थी निवडीसंदर्भात काही मतभेद निर्माण झाल्यास समितीच्या सदस्य सचिवांनी म्हणजेच तहसिलदार यांनी अशी प्रकरणे जिल्हाधिकारी यांच्याकडे १५ दिवसाचे आत सादर करावी. अशा प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी ३० दिवसांच्या आत निर्णय द्यावा. जिल्हाधिकारी यांनी दिलेला निर्णय अंतिम राहिल.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या कामकाजात अधिक पारदर्शता यावी म्हणून अशा बैठकांचे व्हिडीओ शुटींग करण्यात यावे. पूर्ण बैठकीचे व्हिडीओ शुटींग झाल्यानंतर ही मेमरी व्हिडीओ क्लिप संगणकावर जतन करावी. यामुळे प्रत्यक्ष सभेचे कामकाज कसे झाले, चर्चेत कोणते मुद्दे उपस्थित झाले याबाबत वरीष्ठ कार्यालयांना अभ्यासता येईल.

#### **(५) समितीच्या बैठका :**

संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक दर महिन्याला एकदा घेण्यात यावी. समितीच्या सदस्य सचिवांनी म्हणजे तहसिलदार यांनी अध्यक्षांची तारीख घेऊन बैठकीची सूचना समितीचे अध्यक्ष व संबंधितांना पाठवावी. समितीच्या बैठकीसाठी ५० % उपस्थिती असल्यास, बैठक घेण्यात यावी. ५०% उपस्थिती नसल्यास बैठकीच्या वेळेनंतर एक तासाने समितीची बैठक सुरु करावी.

(६) संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक दर महिन्याला एकदा झाली नाही तर समितीच्या सदस्य सचिव यांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी :

- अ) तहसिलदार (सं.गां.यो.) हे समितीचे अध्यक्ष यांचेशी संपर्क साधून बैठकीसाठी त्यांचेकडून दिनांक व वेळ मागून घेतील.
- आ) समितीचे अध्यक्ष यांनी वेळ दिल्यानंतर त्याप्रमाणे बैठक घेण्यात येईल.
- इ) तहसिलदार हे तीन दिवसांच्या आत बैठकीची सूचना अध्यक्ष आणि इतर संबंधितांना पाठवतील.
- ई) समितीच्या अधिकांकडून कोणताही प्रतिसाद न मिळल्यास तहसिलदार हे बैठक आयोजित करून बैठकीचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करतील.
- उ) जर बैठकीसाठी समितीचे अध्यक्ष त्या दिनांकास घेतल्या जाणाऱ्या बैठकीस उपस्थित राहिल्यास सदर बैठक त्यांचे अध्यक्षतेखाली होईल. तथापि, सदर बैठकीस समितीचे अध्यक्ष उपस्थित राहिले नाहीत तर सदर बैठक तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात यावी.
- ऊ) कोणत्याही परिस्थितीत समितीची बैठक दर महिन्यांतून किमान एकदा निश्चितपणे होईल, याची दक्षता तहसिलदार यांनी घ्यावी.

(७) लाभार्थींच्या याद्या :

(अ) लाभार्थींच्या याद्या तयार करून अशा याद्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये / नगरपालिकेमध्ये / महानगरपालिका प्रभाग कार्यालयात जनतेच्या माहितीसाठी लावण्यात याव्यात. अशा याद्यांची एक अद्ययावत प्रत ग्रामपंचायत / नगरपरिषद / महानगरपालिका प्रभाग कार्यालयात जनतेच्या तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात यावी. जिल्हयातील सर्व योजनांच्या योजनानिहाय लाभार्थी याद्या संगणकीकृत करून ठेवाव्यात. लाभार्थींच्या याद्या लावणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सक्तीचे आहे, याची जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट नोंद घ्यावी.

(ब) जिल्हाधिकारी यांनी लाभार्थींच्या याद्या वेबसाईटवर टाकून त्या वेळोवेळी अद्ययावत कराव्यात.

\*\*\*\*\*

परिशिष्ट-१

नमुना- तीन

(संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अंपग निवृत्तीवेतन योजनेखाली अर्थसहाय्यासाठी करावयाच्या अर्जाचा, अर्ज तपासणीचा व मंजूरीचा नमुना)

प्रति,

तहसिलदार,

तालुका-

जिल्हा-

१. अर्जदाराचे संपूर्ण नांव :
२. पत्ता :
३. जन्मतारीख व वय :
४. महाराष्ट्रातील अधिवास :
५. अर्जदाराचा आधार कार्ड क्रमांक :  
(सोबत आधार कार्डची प्रत जोडावी.)
६. कुटुंबातील व्यक्तींची संख्या :
७. कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न :
८. जातीचा प्रवर्ग (पोट जात नमूद करावी)
  - अ) खुला :
  - ब) अनुसूचित जाती :
  - क) अनुसूचित जमाती :
  - ड) विमुक्त जाती :
  - इ) भटक्या जमाती :
  - ई) विशेष मागास प्रवर्ग :
  - उ) इतर मागास वर्ग :

९. निराधाराचा प्रवर्ग

अ) वृद्ध

ब) अपंग

- i. अंध :
- ii. अस्थिव्यंग :
- iii. मुकबधिर :
- iv. कर्णबधिर :
- v. मतिमंद :

ब) आजार

- i. क्षयरोग :
- ii. पक्षघात :
- iii. प्रमस्तीष्कघात :
- iv. कर्करोग :
- v. एडस् (एच.आय.व्ही. +) :
- vi. कुष्ठरोग :
- vii. सिकलसेल  
आणि सार्वजनिक आरोग्य  
विभागाने निश्चित केलेले  
दुर्घर आजार :

क) महिलांचे प्रवर्ग

- i. निराधार महिला
- ii. घटस्फोट  
प्रक्रियेतील  
महिला

iii. घटस्फोट

झालेली परंतु

पोटगी न

मिळणारी महिला:

iv. घटस्फोट झालेली परंतु योजनेत विहित :

केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी

मिळणारी महिला

v. अत्याचारित महिला :

vi. वेश्या व्यवसायातून मुक्त केलेली

महिला:

vii. परित्यक्त्या महिला :

ड) आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे कुटुंब :

(या योजनेच्या विहित

उत्पन्न मर्यादेनुसार सदर

कुटुंब पात्र असणे

आवश्यक)

इ) अनाथ मुले :

(i) मुलगा

(ii) मुलगी

ई) तृतीयपंथी :

१०. मी असे जाहीर करतो / करते की, मी वर दिलेली माहिती सत्य व बिनचूक असून, मी शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ घेत नाही. सदरची माहिती चुकीची आढळल्यास माझ्या विरुद्ध फौजदारी कारवाईसह इतर कारवाई करण्यास मी पात्र असल्याची मला जाणीव आहे.

स्थळ:-

दिनांक-

उजव्या किंवा डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा.

अर्जदाराची सही

टिप:- अर्जदाराने सही व अंगठ्याचा ठसा बंधनकारक आहे.

११. माझ्या समक्ष श्री./श्रीमती ..... ह्याने / हिने  
सही व अंगठ्याचा ठसा दिलेला आहे.

साक्षीदाराचे नांव व पत्ता:-

साक्षीदाराची      सही.  
(दिनांकासह)

१२. मी आवश्यक त्या चौकशीनंतर प्रमाणित करतो की, वरील माहिती  
बरोबर आहे / वरील माहिती चुकीची असल्याने प्रस्तुत योजनेत लाभ  
मिळावा यासाठी या अर्जाची शिफारस करित आहे / नाही.

स्थळ:

दिनांक:

तपासणी करणाऱ्याची सही व शिक्का.

१३. असे प्रमाणित करण्यात येते की, मी प्रस्तुत अर्जाची छाननी केली आहे  
व अर्जामध्ये सादर केलेल्या माहितीची पडताळणी करून घेतली आहे.

मी संजय गांधी निराधार अनुदान योजना / श्रावणबाळ सेवा राज्य  
निवृत्तीवेतन योजना / इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना /  
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना / इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग  
निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत लाभ मंजूर करण्यासाठी या अर्जाची शिफारस  
संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीकडे करित आहे / नाही.

स्थळ::

दिनांक:

तहसिलदाराची सही व शिक्का.

१४. समितीचे अभिप्राय

अ) मान्य      :

ब) अमान्य    :

संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्यांची स्वाक्षरी

१) अध्यक्ष :

२) सदस्य :

३) सदस्य :

४) सदस्य :

५) सदस्य :

६) सदस्य :

७) सदस्य :

८) सदस्य :

९) सदस्य :

१०) सदस्य :

११) शासकीय सदस्य:

१२) शासकीय सदस्य:

\*\*\*\*\*



**परिशिष्ट-१**

**नमुना- चार**

संजय गांधी निराधार अनुदान योजना / श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना / इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना / इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना / इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना या योजनेतर्गत लाभ मंजूरीचे आदेश.

आदेश क्रमांक व दिनांक:

कार्यालयाचा पूर्ण पत्ता :

श्री./श्रीमती.....  
.....गाव ..... तालुका ..... जिल्हा  
..... यांना केंद्र पुरस्कृत / राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना / श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना / इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना / इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना / इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना या योजनेमध्ये लाभार्थी म्हणून दिनांक.....रोजी झालेल्या समितीच्या बैठकीत पात्र ठरल्यामुळे दरमहा रु..... (अक्षरी रूपये.....),  
दिनांक..... पासून मंजूर करण्यात येत आहेत.

त्यांचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील / राष्ट्रीयकृत बँकेतील / पोस्ट बचत खात्यातील बचत खाते क्रमांक-

..... असा आहे.

दिनांक:-

( स्वाक्षरी )

नायब तहसिलदार/तहसिलदार

प्रति,

(१) श्री./श्रीमती .....(लाभार्थी )

(२) उप जिल्हाधिकारी (उप विभागीय) .....

(३) जिल्हाधिकारी.....

(४) सरपंच/नगराध्यक्ष/प्रभाग समिती अध्यक्ष.....तालुका---जिल्हा .....

\*\*\*\*\*

परिशिष्ट-१

नमुना - पाच (अ)

(अत्याचारित महिलांसाठी प्रमाणपत्र)

कुमारी/श्रीमती.....राहणार

..... तालुका ..... जिल्हा

..... हिच्यावर झालेल्या अत्याचारामुळे निर्माण झालेल्या

शारिरीक जखमांची मी वैद्यकीय तपासणी केली आहे. सदर स्त्रीस तिच्यावर

झालेल्या अत्याचारामुळे अपंगत्व आले आहे / कुरुपता आली आहे. यामुळे

तिच्यामध्ये स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी उत्पन्न मिळविण्याची क्षमता

राहिलेली नाही, असे मी वैद्यकीय तपासणी अंती प्रमाणित करित आहे. तसेच

सदर वैद्यकीय दाखल्यास ----- वैद्यकीय

मंडळासमोर आव्हान देता येईल.

(संबंधित अधिकाऱ्याचे नांव, नोंदणी क्रमांक, स्वाक्षरी व शिक्का)

दिनांक:

जिल्हा शल्य चिकित्सक

\*\*\*\*\*

परिशिष्ट-१

नमुना- पाच (ब)

(अत्याचारीत महिलांसाठी प्रमाणपत्र)

असे प्रमाणित करण्यात येते आहे की,  
कुमारी/श्रीमती.....

.....  
राहणार..... तालुका ..... जिल्हा  
..... या स्त्रीवर दिनांक.....  
..... रोजी बलात्कार झाल्याचा गुन्हा क्रमांक  
..... दाखल झाला आहे. या अत्याचारामुळे सदर स्त्रीचे मनोधैर्य  
खचले आहे.

दिनांक:

( नाव व स्वाक्षरी )

पोलीस उप निरीक्षक/निरीक्षक

पोलीस ठाणे..... ता. ....

जि. ....

\*\*\*\*\*

परिशिष्ट-१

नमुना- सहा

(वेश्या व्यवसायामधून मुक्त केलेल्या स्त्रीबाबत द्यावयाचे प्रमाणपत्र)

असे प्रमाणित करण्यात येत आहे की, कुमारी/श्रीमती

..... रा. .... ता.

..... जि. .... हिस

दिनांक..... रोजी वेश्या व्यवसायामधून मुक्त करण्यात आले

आहे. सदर महिलेस शासनाच्या अन्य योजनेखाली नियमित मासिक आर्थिक

लाभ देण्यात येत नाही. तसेच तिच्या पुनर्वसनासाठी तिला शासनाच्या महिला

सुधारगृहात ठेवण्यात आलेले नाही.

दिनांक:

(नाव व स्वाक्षरी )

संबंधित महिला व बालविकास अधिकारी

ता. ....जि. ....

\*\*\*\*\*

परिशिष्ट-१

नमुना-सात

(घटस्फोट प्रक्रियेतील स्त्रियांसाठी प्रमाणपत्र)

असे प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती  
..... रा. .... ता.  
..... जि..... हिचा विवाह  
श्री.....  
रा. .... ता. .... जि.  
..... यांच्याशी ..... साली झाला होता.

अ) परंतु त्यांचे कौटुंबिक संबंध सलोख्याचे न राहिल्याने त्या दोघांनी  
घटस्फोटासाठी न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला आहे. न्यायालयाने  
दिनांक ----- च्या आदेशान्वये घटस्फोट मंजूर केला आहे.

ब) घटस्फोटाचा दावा न्यायालयात प्रलंबित आहे.

न्यायालयाच्या आदेशाची प्रत सोबत जोडली आहे.

(नाव व दिनांकांसह स्वाक्षरी)  
तलाठी

(नाव व दिनांकांसह स्वाक्षरी)  
ग्रामसेवक

गाव ..... तालुका ..... जिल्हा  
.....

साक्षांकित केले.

(नाव व दिनांकांसह स्वाक्षरी व शिक्का)

तहसिलदार

तालुका ..... जिल्हा .....

\*\*\*\*\*

परिशिष्ट-१

नमुना-आठ

(अनाथ मुलीबाबतचे / मुलांबाबतचे प्रमाणपत्र)

असे प्रमाणित करण्यात येत आहे की,

कुमार/कुमारी..... रा.

..... ता. .... जि. ....याचे/हिचे

आई-वडील .....सालात मृत झाले असल्यामुळे तो / ती अनाथ

झाली असून त्याला / तिला उपजिवीकेसाठी उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही.

दिनांक:

( नाव व स्वाक्षरी )

ग्रामसेवक / नगरपालिकेचे मुख्य

अधिकारी / महानगरपालिकेचे

प्रभाग

अधिकारी

ता.....जि.....

साक्षांकित केले.

(नाव व दिनांकासह स्वाक्षरी व शिक्का)

गटविकास अधिकारी / प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास  
सेवा योजना

\*\*\*\*\*

परिशिष्ट-१  
नमुना-नऊ

विशेष सहाय्य योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदार यांच्याकडून घ्यावयाचे  
“स्वयं घोषणापत्र”

पासपोर्ट आकाराचे  
छायाचित्र येथे  
चिकटवावे

मी.

श्री./श्रीमती.....वय.....राहणार.....

.....

.....तालुका.....जिल्हा.....

.....

.....या योजनेकरिता अर्ज सादर केलेला असून,

याद्वारे घोषित करतो

/ करते की, माझा जातीचा प्रवर्ग पुढील प्रमाणे आहे.

अनुक्रमांक	जातीचा प्रवर्ग

वरील प्रमाणे माझा जातीचा प्रवर्ग असून सदर अर्जावरील माहिती खोटी निघाल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम १९९ व कलम २०० नुसार होणा-या शिक्षेस मी पात्र राहिल तसेच मला मिळालेले सर्व अनुदान शासन जमा करण्याची हमी याद्वारे देत आहे व हे स्वयं घोषणापत्र इतर शासकीय / खाजगी कामासाठी वापरणार नाही.

हे स्वयं घोषणापत्र मी.....या योजनेचा लाभ मिळण्याकरिता लिहून देत आहे.

दिनांक :

स्वयं घोषणापत्र करून देणा-याची सही

ठिकाण :

अंगठा व नाव

\*\*\*\*\*

**परिशिष्ट-२**  
**श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना**  
**पात्रतेचे निकष, अटी व शर्ती**

१	किमान १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
२	<b>वय-</b> ६५ व ६५ वर्षावरील.
३	<b>पात्रतेची अर्हता-</b> कुटुंबाचे नांव ग्रामीण / शहरी भागाच्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असावे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दिव्यांग लाभार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रुपये ५०,०००/- तर इतर सर्व लाभार्थ्यांकरिता रुपये २९,०००/- पर्यंत असावे.
४	<p><b>आर्थिक सहाय्य / निवृत्तीवेतन-</b></p> <p><b>(अ)</b> दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव नसलेल्या व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु २९०००/- पर्यंत असलेल्या लाभार्थ्यांना रुपये १०००/- प्रतिलाभार्थी दरमहा अर्थसहाय्य मिळेल. तसेच सदर योजनेतील अपत्य नसलेल्या विधवा लाभार्थ्यांना अर्थसहाय्याची रक्कम <b>दरमहा रुपये १०००/-</b> व १ अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना अर्थसहाय्याची रक्कम <b>दरमहा रुपये ११००/-</b> आणि २ अपत्य (२ व त्यापेक्षा अधिक अपत्य) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना मिळणाऱ्या दरमहा <b>रुपये १२००/-</b> प्रतिलाभार्थी अर्थसहाय्य मिळेल.</p> <p><b>(ब)</b> दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेखाली (६५ ते ७९ वर्ष वयोगट) रुपये २००/- याच लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून रुपये ८००/- असे एकूण <b>दरमहा रुपये १०००/-</b> प्रतिलाभार्थी अर्थसहाय्य मिळेल.</p> <p>दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेखाली (८० वर्ष व त्यापेक्षा अधिक) रुपये ५००/- याच लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून रुपये ५००/- असे एकूण <b>दरमहा रुपये १०००/-</b> प्रतिलाभार्थी अर्थसहाय्य मिळेल.</p> <p>तसेच केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेमधून (६५ ते ७९ वर्ष वयोगट) दरमहा रु.२००/- देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून अपत्य नसलेल्या, १ अपत्य असलेल्या व २ अपत्य (२ व त्यापेक्षा अधिक अपत्य) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रु.८००/-, रु.९००/- व रु.१०००/- असे एकूण अनुक्रमे <b>दरमहा रु.१०००/- रु.११००/- व रु.१२००/- प्रतिलाभार्थी</b> अर्थसहाय्य मिळेल.</p> <p>केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेमधून (८० वर्ष व त्यापेक्षा अधिक) दरमहा रु.५००/- देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून अपत्य नसलेल्या, १ अपत्य असलेल्या व २ अपत्य (२ व त्यापेक्षा अधिक) असलेल्या विधवा</p>



	लाभार्थ्यांना दरमहा रु.५००/-, रु.६००/- व रु.७००/- असे एकूण अनुक्रमे दरमहा रु.१०००/- रु.११००/- व रु.१२००/- प्रतिलाभार्थी अर्थसहाय्य मिळेल.
५	<b>वयाचा दाखला-</b> १) ग्रामपंचायतीच्या/ नगरपालिकेच्या / महानगरपालिकेच्या जन्मनोंद वहीतील उतान्याची साक्षांकित प्रत किंवा शाळा सोडल्याचा दाखला, किंवा शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा किंवा आधार कार्ड इ. पुरावे तपासून ग्रामीण/नागरी रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैद्यकिय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला. २) वैद्यकिय प्रमाणपत्राच्या आधारे नमूद केलेले वय व सकृतदर्शनी दिसणारे वय यामध्ये तफावत नसेल यांची दक्षता घ्यावी. त्याप्रमाणे सर्वच वयाच्या दाखल्यावर वैद्यकिय अधिकाऱ्याचे नांव, त्यांचा नोंदणी क्रमांक व या दाखल्याला कोणत्या वैद्यकिय मंडळासमोर आव्हान देता येईल याची नोंद वैद्यकिय प्रमाणपत्रात नमूद करणे आवश्यक आहे.
६	<b>उत्पन्नाचा दाखला-</b> तहसिलदार किंवा उप विभागीय अधिकारी यांनी दिलेला दाखला (अर्जदाराकडून रु.५/- च्या Court Fee Stamp वर प्राप्त झालेल्या अर्जानुसार) (अर्जाचा नमुना परिशिष्ट-१० मध्ये दिला आहे) किंवा दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये त्या व्यक्ती / कुटुंबाचा समावेश असल्याबद्दलचा साक्षांकित उतारा.
७	<b>रहिवाशी दाखला-</b> ग्रामसेवक/ तलाठी / मंडळ निरिक्षक यांनी दिलेला रहिवाशी असल्याबाबतचा दाखला किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला रहिवाशी दाखलाही ग्राह्य धरण्यात येईल.
८	शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ घेत असलेली व्यक्ती श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेखाली लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.
९	संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील लाभार्थी ६५ वर्षांचे झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेमध्ये या योजनांच्या निकषांच्या अधिन राहून सामावून घेतले जाईल.
१०	एखाद्या विशिष्ट प्रकरणी शासनाकडे प्राप्त झालेल्या व विहित अटी पूर्ण करित असलेल्या अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्याचे अधिकार शासनालासुध्दा राहतील.

\*\*\*\*\*

परिशिष्ट-३

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना

पात्रतेचे निकष, अटी व शर्ती

१	<b>वय-</b> ६५ व ६५ वर्षावरील.
२	<b>कुटुंबाचे उत्पन्न-</b> कुटुंबाचे नांव ग्रामीण / शहरी भागाच्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असावे.
३	<p><b>आर्थिक सहाय्य / निवृत्तीवेतन -</b> दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेखाली (६५ ते ७९ वर्ष वयोगट) रुपये २००/- अर्थसहाय्य देण्यात येते. याच लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून रुपये ८००/- असे एकूण दरमहा रुपये १०००/- प्रतिलाभार्थी अर्थसहाय्य मिळेल.</p> <p>दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेखाली (८० वर्ष व त्यापेक्षा अधिक) रुपये ५००/- अर्थसहाय्य देण्यात येते. याच लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून अनुक्रमे रुपये ५००/- असे एकूण दरमहा रुपये १०००/- प्रतिलाभार्थी अर्थसहाय्य मिळेल.</p> <p>तसेच केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेमधून (६५ ते ७९ वर्ष वयोगट) दरमहा रु.२००/- देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून अपत्य नसलेल्या, १ अपत्य असलेल्या व २ अपत्य (२ व त्यापेक्षा अधिक अपत्य) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रु.८००/-, रु.९००/- व रु.१०००/- असे एकूण अनुक्रमे <b>दरमहा रु.१०००/- रु.११००/- व रु.१२००/-</b> प्रतिलाभार्थी अर्थसहाय्य मिळेल.</p> <p>केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेमधून (८० वर्ष व त्यापेक्षा अधिक) दरमहा रु.५००/- देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून अपत्य नसलेल्या, १ अपत्य असलेल्या व २ अपत्य (२ व त्यापेक्षा अधिक अपत्य) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रु.५००/-, रु.६००/- व रु.७००/- असे एकूण अनुक्रमे <b>दरमहा रु.१०००/- रु.११००/- व रु.१२००/-</b> प्रतिलाभार्थी अर्थसहाय्य मिळेल.</p>
४	<b>पात्रतेची अर्हता-</b> दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नांव असणे आवश्यक आहे.

५	<p><b>वयाचा दाखला-</b></p> <p>१) ग्रामपंचायतीच्या/ नगरपालिकेच्या / महानगरपालिकेच्या जन्मनोंद वहीतील उताऱ्याची साक्षांकित प्रत किंवा शाळा सोडल्याचा दाखला, किंवा शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा किंवा आधार कार्ड इ. पुरावे तपासून ग्रामीण/नागरी रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैद्यकिय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला.</p> <p>२) वैद्यकिय प्रमाणपत्राच्या आधारे नमूद केलेले वय व सकृतदर्शनी दिसणारे वय यामध्ये तफावत नसेल यांची दक्षता घ्यावी. त्याप्रमाणे सर्वच वयाच्या दाखल्यावर वैद्यकिय अधिकाऱ्याचे नांव, त्यांचा नोंदणी क्रमांक व या दाखल्याला कोणत्या वैद्यकिय मंडळासमोर आव्हान देता येईल याची नोंद वैद्यकिय प्रमाणपत्रात नमूद करणे आवश्यक आहे.</p>
६	<p><b>उत्पन्नाचा दाखला-</b> दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये त्या व्यक्ती / कुटुंबाचा समावेश असल्याबद्दलचा साक्षांकित उतारा.</p>
७	<p><b>रहिवाशी दाखला-</b> ग्रामसेवक / तलाठी / मंडळ निरिक्षक यांनी दिलेला रहिवाशी असल्याबाबतचा दाखला किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला रहिवाशी दाखलाही ग्राह्य धरण्यात येईल.</p>
८	<p>शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ घेत असलेली व्यक्ती इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेखाली लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.</p>
९	<p>संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील लाभार्थी ६५ वर्षांचे झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेमध्ये या योजनांच्या निकषांच्या अधिन राहून सामावून घेतले जाईल.</p>
१०	<p>एखाद्या विशिष्ट प्रकरणी शासनाकडे प्राप्त झालेल्या व विहित अटी पूर्ण करित असलेल्या अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्याचे अधिकार शासनालासुध्दा राहतील.</p>

\*\*\*\*\*

**परिशिष्ट-४**  
**इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना**  
**पात्रतेचे निकष, अटी व शर्ती**

१	<b>वय-</b> ४० ते ७९ वर्ष वयोगटातील विधवा.
२	<b>कुटुंबाचे उत्पन्न-</b> कुटुंबाचे नांव ग्रामीण / शहरी भागाच्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असावे.
३	<b>आर्थिक सहाय्य / निवृत्तीवेतन</b> - दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीतील लाभार्थ्यांकरिता केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजनेमधून दरमहा रु.३००/- अर्थसहाय्य देण्यात येते. याच लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून दरमहा रुपये ७००/- असे एकूण <b>दरमहा रु.१०००/-</b> प्रतिलाभार्थी अर्थसहाय्य मिळेल. तसेच केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेमधून दरमहा रु.३००/- देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून अपत्य नसलेल्या, १ अपत्य असलेल्या व २ अपत्य (२ व त्यापेक्षा अधिक अपत्य) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रु.७००/-, रु.८००/- व रु.९००/- असे एकूण अनुक्रमे <b>दरमहा रु.१०००/- रु.११००/- व रु.१२००/- प्रतिलाभार्थी</b> अर्थसहाय्य मिळेल.
४	<b>पात्रतेची अर्हता-</b> दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नांव असणे आवश्यक व पतीचे निधन झाल्याबद्दल संबंधित ग्रामपंचायत/नगरपरिषद/महानगरपालिकेच्या मृत्यूनोंदवहीतील उतारा सादर करणे आवश्यक राहिल.
५	<b>वयाचा दाखला-</b> १) ग्रामपंचायतीच्या/नगरपालिकेच्या/महानगरपालिकेच्या जन्मनोंद वहीतील उताऱ्याची साक्षांकित प्रत किंवा शाळा सोडल्याचा दाखला, किंवा शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा किंवा आधार कार्ड इ. पुरावे तपासून ग्रामीण/नागरी रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैद्यकिय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला. २) वैद्यकिय प्रमाणपत्राच्या आधारे नमूद केलेले वय व सकृतदर्शनी दिसणारे वय यामध्ये तफावत नसेल यांची दक्षता घ्यावी. त्याप्रमाणे सर्वच वयाच्या दाखल्यावर वैद्यकिय अधिकाऱ्याचे नांव, त्यांचा नोंदणी क्रमांक व या दाखल्याला कोणत्या वैद्यकिय मंडळासमोर आव्हान देता येईल याची नोंद वैद्यकिय प्रमाणपत्रात नमूद करणे आवश्यक आहे.
६	<b>उत्पन्नाचा दाखला-</b> दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये त्या व्यक्ती/ कुटुंबाचा समावेश असल्याबद्दलचा साक्षांकित उतारा.
७	<b>रहिवाशी दाखला-</b> ग्रामसेवक / तलाठी / मंडळ निरिक्षक यांनी दिलेला रहिवाशी असल्याबाबतचा दाखला किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला रहिवाशी दाखलाही ग्राह्य धरण्यात येईल.

८	शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ घेत असलेली व्यक्ती इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेखाली लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.
९	एखाद्या विशिष्ट प्रकरणी शासनाकडे प्राप्त झालेल्या व विहित अटी पूर्ण करित असलेल्या अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्याचे अधिकार शासनाला सुध्दा राहतील.

\*\*\*\*\*

**परिशिष्ट-५**  
**इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना**  
**पात्रतेचे निकष, अटी व शर्ती**

१	<b>वय-</b> १८ ते ७९ वर्ष वयोगटातील अपंग.
२	<b>कुटुंबाचे उत्पन्न-</b> कुटुंबाचे नांव ग्रामीण / शहरी भागाच्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असावे.
३	<b>आर्थिक सहाय्य / निवृत्तीवेतन-</b> दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीतील लाभार्थ्यांकरीता केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेमधून दरमहा रु.३००/- इतके अर्थसहाय्य देण्यात येते. याच लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून दरमहा रु.७००/- असे एकूण दरमहा रु.१०००/- प्रतिलाभार्थी अर्थसहाय्य मिळेल. तसेच केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेमधून दरमहा रु.३००/- देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून अपत्य नसलेल्या, १ अपत्य असलेल्या व २ अपत्य (२ व त्यापेक्षा अधिक अपत्य) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रु.७००/-, रु.८००/- व रु.९००/- असे एकूण अनुक्रमे दरमहा रु.१०००/- रु.११००/- व रु.१२००/- प्रतिलाभार्थी अर्थसहाय्य मिळेल.
४	<b>पात्रतेची अर्हता-</b> दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नांव असणे आवश्यक आहे.
५	<b>अपंगत्वाचे प्रमाणपत्र-</b> केंद्र शासनाच्या जापन क्रमांक J-११०१२/१/२००९-NSAP, दिनांक ३० सप्टेंबर, २००९ मधील तरतुदीनुसार अपंग असल्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हील सर्जन) यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
६	<b>वयाचा दाखला-</b> ग्रामपंचायतीच्या / नगरपालिकेच्या / महानगरपालिकेच्या जन्मनोंदवहीतील उतान्याची साक्षांकित प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा किंवा ग्रामीण / नागरी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला.
७	<b>उत्पन्नाचा दाखला-</b> दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये त्या व्यक्ती / कुटुंबाचा समावेश असल्याबद्दलचा साक्षांकित उतारा.

८	<b>रहिवाशी दाखला-</b> ग्रामसेवक / तलाठी / मंडळ निरीक्षक यांनी दिलेला रहिवाशी असल्याबाबतचा दाखला किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला रहिवाशी दाखलाही ग्राह्य धरण्यात येईल.
९	शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ घेत असलेली व्यक्ती इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेखाली लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.
१०	एखाद्या विशिष्ट प्रकरणी शासनाकडे प्राप्त झालेल्या व विहित अटी पूर्ण करित असलेल्या अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्याचे अधिकार शासनालासुध्दा राहतील.

\*\*\*\*\*

**परिशिष्ट-६**

**सर्व योजनांसाठी अर्थसहाय्य वितरण व संनियंत्रण पध्दती**

- (१) विशेष सहाय्याच्या योजनांसाठी अर्थसंकल्पिय तरतूद झाल्यानंतर अर्थसंकल्पिय वितरण पध्दतीद्वारे प्रत्येक जिल्हयाचे लाभार्थी विचारात घेऊन संबंधित जिल्हाधिकारी यांना अनुदानाचे वितरण शासनाकडून करण्यात येईल.
- (२) विशेष सहाय्याच्या योजनांसाठीची तरतूद स्वीय प्रपंजी लेखा (पीएलए) मध्ये तसेच इतर बँकेच्या खात्यात अनुदानाची रक्कम ठेवण्यात येऊ नये. या योजनेखालील अनुदानाचे वितरण खाली नमूद केलेल्या अनुक्रमांक ४ प्रमाणे करण्यात यावे.
- (३) शासनाकडून प्राप्त झालेले अनुदान संबंधित तालुक्याचे लाभार्थी विचारात घेऊन जिल्हाधिकारी यांनी संबंधित तालुक्यांना वितरित करावे.
- (४) **अ)** या शासन निर्णयातील योजनेखालील लाभार्थ्यांना अनुज्ञेय असलेले अनुदान बँक खाते / पोस्ट बचत खाते ( पोस्ट ऑफिस सेव्हिंग खाते ) यामार्फतच वितरीत करण्यात यावे. लाभार्थ्यांना त्यांच्या जवळच्या बँकेत बचत खाते उघडण्याच्या सूचना देण्यात याव्यात. तहसिलदार / नायब तहसिलदार यांनी लाभार्थी संख्येनुसार तालुका उप कोषागारातून बँक निहाय पैसे धनादेशाद्वारे काढावेत व लाभार्थ्यांच्या यादीसह धनादेश संबंधित बँकांना पाठवावेत.  
**ब)** लाभार्थ्यांनी सतत तीन महिने अनुदान उचलले नाही तर संबंधित बँकांनी / पोस्ट मास्तरांनी याबाबतचा तपशिल संबंधित तहसिलदाराकडे कळवावा. असे पैसे तात्काळ पुन्हा कोषागारात जमा करण्यात यावेत.  
**क)** वर निर्धारित केलेल्या लाभ वितरण पध्दतीपेक्षा वेगळ्या पध्दतीने आर्थिक सहाय्य वितरीत केल्यास, नियमानुसार आर्थिक सहाय्य वितरीत केले नाही, असे समजण्यात येईल व त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

**(५) लाभार्थी मरण पावल्याची सूचना :**

- अ) एखादा लाभार्थी मरण पावल्यास, ग्रामपंचायत क्षेत्राच्या बाबतीत ग्राम सेवकाने, नगरपालिका क्षेत्राच्या बाबतीत नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी व महानगरपालिका क्षेत्राच्या बाबतीत प्रभाग अधिकारी यांनी ती बाब संबंधित तहसिलदार / नायब तहसिलदार यांना तातडीने कळवावी. तहसिलदार / नायब तहसिलदार यांनी आपल्या आर्थिक सहाय्याच्या नोंदवहीमध्ये मृत्यूच्या घटनेची नोंद करावी व परिणामी आर्थिक सहाय्य देण्याचे बंद करावे.



ब) लाभार्थी मृत्यू पावलेल्या दिनांकास आर्थिक सहाय्याची काही थकबाकी निघत असल्यास मृत्यूच्या दिनांकापर्यंतचा हिशोब करून ती योग्य प्रमाणात लाभार्थीच्या उत्तरजीवी व्यक्तीला, म्हणजे त्याची पत्नी/तिचे पती किंवा कायदेशीर वारसास द्यावी.

(६) **लाभार्थ्यांची तपासणी :**

अ) लाभार्थी ह्यात असल्याबाबतची तपासणी वर्षातून एकदा खालीलप्रमाणे करावी.

(i) दरवर्षी १ जानेवारी ते ३१ मार्च, या कालावधीत एकदा संबंधित लाभार्थ्यांनी त्यांचे जेथे खाते आहे अशा बँक मॅनेजरकडे अथवा पोस्ट मास्तरकडे स्वतः हजर राहावे व ते ह्यात असल्याची नोंद बँक मॅनेजर / पोस्ट मास्तर यांनी घ्यावी.

(ii) कोणत्याही कारणामुळे लाभार्थी बँकेत हजर राहू शकला नाही तर त्या लाभार्थ्यांने नायब तहसिलदार / तहसिलदार / उप विभागीय अधिकारी ( प्रांत अधिकारी ) यांचे समोर हजर राहून ह्यातीबाबतचे प्रमाणपत्र संबंधित तहसिलदाराकडे सादर करावे.

(iii) कोणत्याही परिस्थितीत ह्यात प्रमाणपत्र (लाईव्ह सर्टीफिकेट) सादर केल्याशिवाय सादर लाभार्थ्यास दरवर्षी १ एप्रिल पासून आर्थिक सहाय्य / निवृत्तीवेतन देण्यात येऊ नये.

(iv) अशा प्रकारे प्राप्त झालेल्या ह्यात प्रमाणपत्राची (लाईव्ह सर्टीफिकेट) नोंदवही ठेवण्यात यावी व ती बायडींग करून कायम स्वरुपी रेकॉर्ड म्हणून तहसिलदार कार्यालयात ठेवण्यात यावी.  
(परिशिष्ट-९)

(ब) विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत ह्यात असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. या कालावधीत प्रमाणपत्र सादर न केलेल्या लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य बंद केले असल्यास लाभार्थ्यांने त्याच वर्षाच्या १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत सादर केल्यास प्रकरणातील अपरिहार्यता / अपवादात्मक परिस्थिती विचारात घेऊन लाभार्थ्यांचे बंद केलेले अर्थसहाय्याचे वाटप पूर्ववत करण्यात यावे. अन्य प्रकरणात लाभार्थ्यांनी ह्यात प्रमाणपत्र सादर केल्यापासून लाभ सुरू करण्यात यावा.

(क) विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थी यांच्याकडून दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला घेणे सक्तीचे राहिले. या कालावधीत उत्पन्नाचा दाखला सादर न केलेल्या लाभार्थ्यांचे जुलै पासून अर्थसहाय्य बंद करण्यात यावे. लाभार्थ्यांने त्याच वर्षाच्या १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत उत्पन्नाचा दाखला सादर केल्यास प्रकरणातील अपरिहार्यता / अपवादात्मक परिस्थिती विचारात घेऊन लाभार्थ्यांचे बंद

केलेले अर्थसहाय्याचे वाटप पूर्ववत करण्यात यावे. अन्य प्रकरणात लाभार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला सादर केल्यापासून लाभ सुरु करण्यात यावा.

(ड) वरील सर्व योजनेत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची पात्रता तपासणी वर्षातून एकदा करण्यात यावी. या तपासणीत एखादा लाभार्थी ज्या कारणामुळे अपात्र ठरत असेल त्याची कारणमीमांसा त्या लाभार्थीस कळवून त्याचा लाभ त्वरित बंद करण्यात यावा.

(७) **संकीर्ण :**

या शासन निर्णयान्वये आर्थिक सहाय्य करणे ही सर्वस्वी शासनाच्या मर्जीची बाब असून, आर्थिक सहाय्य मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यास कोणतेही कारण देवून किंवा कारण न देता ती नाकारता / बंद करता येईल. सहाय्य मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्याच्या निर्णयास कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही. तसेच कोणत्याही न्यायालयात त्याविरुद्ध खटला किंवा कार्यवाही दाखल करता येणार नाही.

या शासन निर्णयातील विहित केलेल्या अटी व शर्तीनुसार मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यावर कायद्याच्या कोणत्याही प्रक्रियेनेच टाच आणता येणार नाही.

(८) **पडताळणी पध्दती :**

अ) योजना अंमलबजावणीतील लाभार्थ्यांची पडताळणी तसेच ठेवण्यात येणाऱ्या लेखांची पडताळणी जिल्हाधिकारी कार्यालयातील अंतर्गत लेखा परीक्षा पथकामार्फत वर्षातून एकदा करण्यात यावी. खर्चाचे हिशेब प्रत्येक तिमाहीस जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी यांनी तपासून त्याचे लेखा परीक्षण केल्याबद्दलचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत शासनास सादर करावा.

ब) शासन लाभार्थ्यांच्या आर्थिक सहाय्यासंदर्भात विशेष लेखा परीक्षण करू शकेल.

(९) **क्षेत्रीय स्तरावरील संनियंत्रण अधिकारी :**

विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयातील उप आयुक्त (महसूल) हे या योजनांचे विभागीय स्तरावरील संनियंत्रण अधिकारी असतील तर निवासी उप जिल्हाधिकारी हे जिल्हा स्तरावरील संनियंत्रण अधिकारी राहतील.

(१०) **विविध प्रकारचे अहवाल :**

विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक योजनेच्या खर्च विषयक बाबींचे मासिक, त्रैमासिक व वार्षिक अहवाल परिशिष्ट-१२, १३, १४ व १५ मध्ये विहित केलेल्या नमुन्यामध्ये शासनास सादर करावेत.

प्रत्येक योजनेच्या अनुदान व खर्च विषयक बाबींचे लेखे स्वतंत्र नोंदवहयामध्ये अद्ययावत ठेवावेत.

(११) **दक्षता पथके :**

या सर्व योजनांच्या अंमलबजावणीमध्ये आढळून येणाऱ्या गंभीर अनियमितता, गैरव्यवहार याची पडताळणी करण्यासाठी राज्य शासनास योग्य वाटेल अशा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली नियमित अथवा विशिष्ट प्रकरणात तपास करण्यासाठी क्षेत्रिय पातळीवरील अधिकारी / कर्मचारी यांच्या दक्षता पथकाची स्थापना करता येईल.

(१२) या योजनांच्या अंमलबजावणीसाठी निर्माण करण्यात आलेली सर्व अधिकारी / कर्मचारी यांची पदे रिक्त राहणार नाहीत, याची दक्षता जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त, महसूल यांनी घ्यावी .

(१३) या योजनेतील शासन रकमेचा गैरव्यवहार व अपहार झाल्याचे आढळून आल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित तपास करून दोषीवर गुन्हे दाखल करावेत.

(१४) वर नमूद केलेल्या वितरण पध्दतीमध्ये आवश्यकतेनुसार शासन बदल करील.

\*\*\*\*\*

परिशिष्ट-७

(विशेष सहाय्य योजनांतर्गत केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ मिळण्यासाठी आलेल्या अर्जांची नमुना - नोंदवही)

तालुका / नगरपरिषद / महानगरपालिका :-----

अ. क्र.	अर्ज मिळल्याची तारीख	अर्जदाराचे संपूर्ण नांव	अर्जदाराचा संपूर्ण पत्ता	तलाठ्याची शिफारस	मंजूरी अधिकाऱ्यास केलेल्या शिफारशीची तारीख	मंजूरीचा आदेश क्रमांक व दिनांक	शेरा ( मंजूर/ - नामंजूर)
१	२	३	४	५	६	७	८

(टीप: ही नोंदवही प्रत्येक योजनेसाठी वेगळी ठेवावी त्याचबरोबर ग्रामपंचायत / नगर परिषद / महानगरपालिका प्रभागनिहाय सुध्दा ठेवावी.)

दिनांक:-

तहसिलदार / नायब तहसिलदार यांची स्वाक्षरी

\*\*\*\*\*

**परिशिष्ट-८**

(विशेष सहाय्य योजनांतर्गत केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ मंजूर झालेल्या लाभार्थींची नमुना नोंदवही)  
तालुका/ नगरपरिषद/महानगरपालिका:-----

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नांव व पत्ता	लाभ मंजूर केल्याच्या आदेशाचा क्रमांक व तारीख	लाभ मंजूर झाल्याबाबत लाभार्थ्यास कळविल्याबाबतची तारीख	शेरा		
				लाभार्थी हयात आहे व त्याच ठिकाणी राहात आहे	लाभार्थी हयात आहे पण त्याने आपले राहण्याचे ठिकाण बदलेले आहे.	लाभार्थी दिनांक ----- रोजी मृत्यू पावला
१	२	३	४	४	६	७

(टीप: ही नोंदवही प्रत्येक योजनेसाठी वेगळी ठेवावी त्याचबरोबर ग्रामपंचायत / नगर परिषद / महानगरपालिका प्रभागिनहाय सुध्दा ठेवावी.)

दिनांक:-

तहसिलदार / नायब तहसिलदार यांची स्वाक्षरी

\*\*\*\*\*

परिशिष्ट-९

हयात प्रमाणपत्र (लाईव्ह सर्तीफिकेट)

असे प्रमाणित करण्यात येते की, श्री/श्रीमती  
.....राहणार .....  
तालुका..... जिल्हा .....  
हे / हया..... या योजनेखालील लाभार्थी  
असून, हयातीचा पुरावा म्हणून आज दिनांक..... रोजी माझ्या  
समोर प्रत्यक्ष हजर राहिले / राहिल्या.

स्थळ :

सही.....

दिनांक:

तपासणी अधिकाऱ्याचे नांव, हुद्दा व कार्यालयाचा शिक्का.

\*\*\*\*\*

परिशिष्ट-१०

उत्पन्न प्रमाणपत्र

असे प्रमाणित करण्यात येते की, अर्जदार श्री./श्रीमती.....

राहणार..... ता.....जि..... हे /  
हया..... या निराधार प्रवर्गातील  
असून, त्यांच्या कुटुंबाचे (अ) जमीन (एकर), (ब) घर (अंदाजे किंमत), (क) इतर  
मालमत्ता व (ड) व्यवसाय (नोकरी/धंदा इ.) या सर्व मागर्णाने मिळणारे एकूण  
वार्षिक उत्पन्न रुपये ..... आहे.

स्थळ : सही .....

दिनांक: तहसिलदार / उप विभागीय अधिकारी  
यांची स्वाक्षरी.

\*\*\*\*\*

परिशिष्ट-११

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेत वर्ग करणे.

असे प्रमाणित करण्यात येते की, श्री/श्रीमती.....  
रा.....तालुका.....जिल्हा..... यांची  
जन्म तारीख ..... असून हे / हया संजय गांधी निराधार अनुदान  
योजनेत लाभ घेत आहेत. त्यांचे वय दिनांक..... रोजी ६४ वर्षे पूर्ण  
झाल्यामुळे आणि त्यांचे दारिद्र्यरेषेखालील यादीत अनुक्रमांक ..... नांव  
असल्यामुळे श्री/श्रीमती ..... यांना श्रावणबाळ सेवा राज्य  
निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेत वर्ग  
करण्यात येत आहे.

ठिकाण :-

दिनांक:-

तहसिलदार / उप विभागीय अधिकारी यांची स्वाक्षरी

\*\*\*\*\*



परिशिष्ट-१२

संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थ्याबाबतचा तिमाही अहवाल

जिल्ह्याचे नांव :-

कालावधी :

अहवालाची तारीख :

अ. क्र.	लाभार्थी	तिमाहीच्या सुरुवातीस एकूण लाभार्थी			तिमाहीत मृत्यू अथवा अन्य कारणांमुळे कमी झालेले लाभार्थी			तिमाहीत नवीन मंजूर लाभार्थी			तिमाही अखेर एकूण प्रत्यक्ष लाभार्थी (निव्वळ)		
		संख्या	अनुदानाचा दर (रुपये)	अनुदानाची एकूण रक्कम	लाभार्थी संख्या	अनुदानाचा दर (रुपये)	अनुदानाची एकूण रक्कम	लाभार्थी संख्या	अनुदानाचा दर (रुपये)	अनुदानाची एकूण रक्कम	लाभार्थी संख्या	अनुदानाचा दर (रुपये)	अनुदानाची एकूण रक्कम
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४
१	रुपये १०००/- प्रमाणे लाभार्थी												
२	रुपये ११००/- प्रमाणे लाभार्थी												
३	रुपये १२००/- प्रमाणे लाभार्थी												
४	रुपये १०००/- (केंद्र ३०० व राज्य ७००) प्रमाणे लाभार्थी												

५	रुपये ११००/- (केंद्र ३०० व राज्य ८००) प्रमाणे लाभार्थी											
६	रुपये १२००/- (केंद्र ३०० व राज्य ९००) प्रमाणे लाभार्थी											
एकूण												

स्वाक्षरी:-

दिनांक:-

- टिप : १) संजय गांधी निराधार अनुदान योजनातील रु. १०००/- प्रति महिना प्रमाणे लाभार्थ्यांची नोंदवही ठेवावी.  
 २) संजय गांधी निराधार अनुदान योजनातील रु. ११००/- प्रति महिना प्रमाणे लाभार्थ्यांची नोंदवही ठेवावी.  
 ३) संजय गांधी निराधार अनुदान योजनातील रु. १२००/- प्रति महिना प्रमाणे लाभार्थ्यांची नोंदवही ठेवावी.  
 ४) संजय गांधी निराधार अनुदान योजना (गट-अ) + इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेला पुरक (रु.७००/-+रु.३००/-) रु.१०००/- प्रति महिना प्रमाणे लाभार्थ्यांची नोंदवही ठेवावी.  
 ५) संजय गांधी निराधार अनुदान योजना (गट-अ) + इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेला पुरक (रु.८००/- +रु.३००/- ) रु.११००/- प्रति महिना प्रमाणे लाभार्थ्यांची नोंदवही ठेवावी.  
 ६) संजय गांधी निराधार अनुदान योजना (गट-अ) + इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेला पुरक (रु.९००/-+ रु.३००/-) रु.१२००/- प्रति महिना प्रमाणे लाभार्थ्यांची नोंदवही ठेवावी.  
 ७) संजय गांधी निराधार अनुदान योजना (गट-ब)+इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेला पुरक( रु.७००/- + रु.३००/-) रु.१०००/- प्रति महिना प्रमाणे लाभार्थ्यांची नोंदवही ठेवावी.  
 ८) संजय गांधी निराधार अनुदान योजना (गट-ब) + इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेला पुरक (रु.८००/-+ रु.३००/-) रु.११००/- प्रति महिना प्रमाणे लाभार्थ्यांची नोंदवही ठेवावी.  
 ९) संजय गांधी निराधार अनुदान योजना (गट-ब) + इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेला पुरक( रु.९००/- + रु.३००/-) रु.१२००/- प्रति महिना प्रमाणे लाभार्थ्यांची नोंदवही ठेवावी.

\*\*\*\*\*

**परिशिष्ट-१३**

श्रावणबाळसेवा राज्य निवृत्तीवेतन योजना लाभार्थ्यांबाबतचा तिमाही अहवाल

जिल्ह्याचे नांव :-

कालावधी :

अहवालाची तारीख :

अ. क्र.	लाभार्थी	तिमाहीच्या सुरुवातीस एकूण लाभार्थी			तिमाहीत मृत्यू अथवा अन्य कारणांमुळे कमी झालेले लाभार्थी			तिमाहीत नवीन मंजूर लाभार्थी			तिमाही अखेर एकूण प्रत्यक्ष लाभार्थी (निव्वळ)		
		संख्या	अनुदानाचा दर (रुपये)	अनुदानाची एकूण रक्कम	लाभार्थी संख्या	अनुदानाचा दर (रुपये)	अनुदानाची एकूण रक्कम	लाभार्थी संख्या	अनुदानाचा दर (रुपये)	अनुदानाची एकूण रक्कम	लाभार्थी संख्या	अनुदानाचा दर (रुपये)	अनुदानाची एकूण रक्कम
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४
१	रु. १०००/- प्रमाणे लाभार्थी												
२	रु. ११००/- प्रमाणे लाभार्थी												
३	रु. १२००/- प्रमाणे लाभार्थी												
४	रु. १०००/- (केंद्र २०० व राज्य ८००) प्रमाणे लाभार्थी												
५	रु. ११००/- (केंद्र २०० व राज्य ९००) प्रमाणे लाभार्थी												
६	रुपये १२००/- (केंद्र २०० व राज्य १०००) प्रमाणे लाभार्थी												

७	रुपये १०००/- (केंद्र ५०० व राज्य ५००) प्रमाणे लाभार्थी												
८	रुपये ११००/- (केंद्र ५०० व राज्य ६००) प्रमाणे लाभार्थी												
९	रुपये १२००/- (केंद्र ५०० व राज्य ७००) प्रमाणे लाभार्थी												
एकूण													

दिनांक:-

स्वाक्षरी:-

- टिप : १) श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनातील रु. १०००/- प्रति महिना प्रमाणे लाभार्थ्यांची नोंदवही ठेवावी.  
 २) श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनातील रु. ११००/- प्रति महिना प्रमाणे लाभार्थ्यांची नोंदवही ठेवावी.  
 ३) श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनातील रु. १२००/- प्रति महिना प्रमाणे लाभार्थ्यांची नोंदवही ठेवावी.  
 ४) श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना + इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेला पुरक (रु.८००/-+रु.२००/-) रु.१०००/- प्रति महिना प्रमाणे लाभार्थ्यांची नोंदवही ठेवावी.  
 ५) श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना + इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेला योजनेला पुरक (रु.९००/- +रु.२००/-) रु.११००/- प्रति महिना प्रमाणे लाभार्थ्यांची नोंदवही ठेवावी.  
 ६) श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना + इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेला पुरक (रु.१०००/-+ रु.२००/-) रु.१२००/- प्रति महिना प्रमाणे लाभार्थ्यांची नोंदवही ठेवावी.  
 ७) श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना + इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेला पुरक( रु.५००/- + रु.५००/-) रु.१०००/- प्रति महिना प्रमाणे लाभार्थ्यांची नोंदवही ठेवावी.  
 ८) श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना + इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेला पुरक (रु.६००/-+ रु.५००/-) रु.११००/- प्रति महिना प्रमाणे लाभार्थ्यांची नोंदवही ठेवावी.  
 ९) श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना + इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेला पुरक( रु.७००/- + रु.५००/-) रु.१२००/- प्रति महिना प्रमाणे लाभार्थ्यांची नोंदवही ठेवावी.

\*\*\*\*\*

**परिशिष्ट-१४**

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना / इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना / इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना लाभार्थ्याबाबतचा तिमाही अहवाल.

जिल्ह्याचे नांव :-

कालावधी :

अहवालाची तारीख :

अ.क्र.	लाभार्थी	तिमाहीच्या सुरुवातीस एकूण लाभार्थी			तिमाहीत मृत्यू अथवा अन्य कारणांमुळे कमी झालेले लाभार्थी			तिमाहीत नवीन मंजूर लाभार्थी			तिमाही अखेर एकूण प्रत्यक्ष लाभार्थी ( निव्वळ )		
		संख्या	अनुदानाचा दर (रुपये)	अनुदानाची एकूण रक्कम	लाभार्थी संख्या	अनुदानाचा दर (रुपये)	अनुदानाची एकूण रक्कम	लाभार्थी संख्या	अनुदानाचा दर (रुपये)	अनुदानाची एकूण रक्कम	लाभार्थी संख्या	अनुदानाचा दर (रुपये)	अनुदानाची एकूण रक्कम
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४

स्वाक्षरी:-

दिनांक:-

टिप : १) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेसाठी स्वतंत्र नोंदवह्या ठेवण्यात याव्यात.

\*\*\*\*\*

परिशिष्ट-१५

नमुना- एक

१) मासिक खर्च अहवाल:

कालावधी:

अहवालाची तारीख:

योजनेचे नांव (आठ अंकी संकेतांकासह) :-

( रुपये हजारात )

अ.क्र.	जिल्हा	महिऱ्यासाठी प्राप्त अनुदान	महिऱ्यात झालेला खर्च	आतापर्यंतचा एकूण खर्च	महिऱ्यात कमी अधिक झालेला खर्च (+ / -)	महिऱ्यात कमी/अधिक झालेल्या खर्चाची कारणे
१	२	३	४	५	६	७

स्वाक्षरी:-

दिनांक:-

\*\*\*\*\*

परिशिष्ट-१५

नमुना- दोन

२) त्रैमासिक खर्चाचा अहवाल :

कालावधी :

अहवालाची तारीख :

योजनेचे नांव (आठ अंकी संकेतांकासह) :-

( रुपये हजारात )

अ.क्र.	जिल्हा	तिमाहीत प्राप्त अनुदान	तिमाहीत झालेला खर्च	आर्थिक वर्षात आतापर्यंतचा झालेला एकूण खर्च	कमी अधिक झालेला खर्च (+ / -)	तिमाहीत कमी/अधिक झालेल्या खर्चाची कारणे
१	२	३	४	५	६	७

स्वाक्षरी:-

दिनांक:-

\*\*\*\*\*

परिशिष्ट-१५  
नमुना- तीन

३) वार्षिक खर्च अहवाल:

कालावधी:

अहवालाची तारीख:

योजनेचे नांव (आठ अंकी संकेतांकासह) :-

(रुपये हजारात)

अ.क्र.	जिल्हा	आर्थिक वर्षात प्राप्त अनुदान	३१ मार्च अखेर प्रत्यक्ष झालेला खर्च	कमी अधिक झालेला खर्च (+ /-)	कमी/अधिक झालेल्या खर्चाची कारणे कारो
१	२	३	४	६	७

स्वाक्षरी:-

दिनांक:-

\*\*\*\*\*